



■ TEL. : 022 - 6825 2525
■ FAX : 022 - 2405 7708
■ E-Mail : info@naxparlab.com
■ Visit us at : www.naxparlab.com
■ CIN No. : L36912MH1982PLC027925

Parnax Lab Ltd.

(Formerly Known as Krishna Deep Trade & Investment Ltd.)

114, BLDG. NO. 8, JOGANI IND. COMPLEX,
SION-CHUNABHATTI, MUMBAI - 400 022. INDIA

Date: 18th February, 2025

To,
The Department of Corporate Service
BSE Limited
Department of Corporate Service
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

Subject: Submission of Newspaper Advertisement regarding Postal Ballot Notice and E-Voting Information

Dear Sir / Madam,

Further to our letter dated February 18, 2025, with regards to Notice Postal Ballot of the Company and in compliance with Regulation 30 & 47, read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, please find enclosed herewith copies of a newspaper advertisement published today i.e. February 18, 2025, in Free Press Journal (English daily) and Navshakti (Marathi daily), Mumbai editions, confirming dispatch of notice of Postal Ballot and providing other information, pursuant to the provisions of Sections 108 and 110 of the Companies Act, 2013 and the rules made thereunder.

This will also be hosted on the company's website at www.naxparlab.com

Kindly take the above information on your record.

Thanking You.

Yours Faithfully,

For Parnax Lab Limited

PREET VIJAY
KUKREJA
Digitally signed by
PREET VIJAY
KUKREJA
Date: 2025.02.18
13:24:33 +05'30'



Preet Kukreja
Company Secretary & Compliance Officer
ACS No.: 56761

Encl: As above

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed that Mr. Nandkumar B. Salvi Proprietor of M/s. Sunita Enterprises and Mr. Nilesh B. Salvi are the exclusive owners of adn 305 sq.mtrs of scheduled property nos. 1, i.e. Gat No. 96, Total Area 960 sq.mtrs. (enlisted hereunder), while scheduled property no. 2, i.e. 95 area 1210 sq. mtrs. is owned by Mr. Nandkumar B. Salvi and scheduled property no. 3, i.e. 99 area 1210 sq.mtrs. are owned by Mrs. Kusum N. Salvi, Mr. Nilesh B. Salvi both are Partners of M/s. Shrivikrpa Builders and Mr. Nandkumar B. Salvi Proprietor of M/s. Sunita Enterprises all properties are situated at Manje Parsik, Taluka and dist. Thane, within the limits of Thane Municipal Corporation. The aforesaid owners and Developers have assured that the scheduled property (Said Property) is free from encumbrances and requested us to verify the title of the said property.

All the pieces and parcels of land lying being and situated at Village Parsik, Taluka & District Thane.

Sr. No.	Owners	Survey No./ Hissa No.	Area in square meters
1	Mr Nandkumar B. Salvi Proprietor of M/s. Sunita Enterprises and Mr. Nilesh B. Salvi	96	305
2	Mr. Nandkumar B. Salvi	98	1210
3	Mrs. Kusum N. Salvi, Mr. Nilesh B. Salvi both are Partners of M/s. Shrivikrpa Builders and Mr. Nandkumar B. Salvi Proprietor of M/s. Sunita Enterprises	99	1210

Date: 13/02/2025
Sd/-
M/s. Sunita Enterprises
Through its proprietor
Mr. Nandkumar B. Salvi

Sd/-
Adv. Kavita S. Bhosale
Add: Shree Krupa Builders, Keshav Heights Commercial Bldg B, 3rd Flr. 90 Feet road, Parsik nagar, Kalwa, Thane - 400 605. Email - shreekrupabuilders@yahoo.com Contact - 9969615623.

PUBLIC NOTICE

I/Mr/Ms Anup Tibrewal has resigned and surrender my agency appointment Agency code (NIAG0008288) of The New India Assurance Co Ltd (Divisional Office Number 142300 NCL PREMISES, 1ST FLOOR, BANDRA KURLA COMPLEX BANDRA (EAST) MAHARASHTRA-400051 with effect from 10.02.2025. Henceforth I am not carry on insurance agency activity. My customers have an opportunity to choose agent or insurance intermediary or insurer of their choice. Regards the inconvenience, if any and I am available for any assistance / service without being a insurance agent or any other insurance activity till further decision at my end.

Sd/- Manu Anup Tibrewal
tibrewalmanu2@gmail.com

Lokhandwala Branch:
28/A Sunrise Building, Swami Samarth Nagar, Lokhandwala, Andheri (W) 400053
Email: bom112@mahabank.co.in
Zonal Office -Mumbai North Zonal Office

POSESSION NOTICE (For Immoveable Property) [Rule 8 (1)]

AN45/Possession/Shree Samarth/Gawale/2024-25 Date: 15/02/2025

Whereas, the Authorized Officer of Bank of Maharashtra under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & in exercise of powers conferred under Section 13 (4) and 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 has issued a Demand Notice dated 30/11/2024 under Section 13 (2) calling upon (1) **M/s. Shree Samarth Medical & General Stores Prop. Mr. Mahadev Bapurao Gawale Borrowers and Guarantor Mrs. Purna Mahadev Gawale** to pay the amount mentioned in the notice being **Rs. 62,90,425/- (Rupees Sixty Two Lakhs Three Thousand Four Hundred Twenty Five only)** plus Unapplied interest and charges from 01/08/2024 together with interest thereon at contractual rate (s) and incidental expenses, costs, charges incurred / to be incurred within 60 days from the date of receipt of the said notices.

The Borrower mentioned hereinabove having failed to repay the outstanding amount, Notice is hereby given to the Borrower and Guarantors mentioned hereinabove in particular and to the public in general that the Authorized Officer of Bank of Maharashtra has taken possession of the properties described herein below in terms of the powers vested under the provisions of Section 13(4) of the said Act on this **15/02/2025**.

The Borrower in particular, Guarantor and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the aforesaid property will be subject to the charge of the **Bank of Maharashtra** for an amount mentioned above. The Borrowers attention is invited to the provisions of sub-section 8 of section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured asset.

DESCRIPTION OF THE PROPERTY

Shop No. 2, Ground Floor, Roshan Apartment GHS Ltd, Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai 400093

Sd/-
Authorised Officer,
Bank Of Maharashtra

KALYAN DOMBIVLI MUNICIPAL CORPORATION, KALYAN

E-TENDER Notice No. KDMC/HEALTH/24-25/5 - EXTENSION

Public Health Department KDMC has invited Online Tenders for Operation And Management of Vasant valley maternity hospital, near Mumbai University sub center, Gandhare, Kalyan West for the duration of 10 Years.

The Last date to submit the bid was 17/02/2025 before 2.00 pm. Due to Administrative Reasons KDMC has extended the Last date of Submission of bid till 24/02/2025 before 2.00 pm. Tender will be opened on 25/02/2025 after 3.00 pm (if possible).

Sd/-
Medical Officer of Health,
Kalyan Dombivli Municipal Corporation
Kalyan

KDMC/PRO/HQ/187
Dt. 17/02/25

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to our clients have agreed to purchase / acquire from (1) **MS. JAYSHREE BEEJOY BALARAM** and (2) **MR. BEEJOY BALARAM** the undermentioned property, free from any encumbrance, charge, lien, claim, right or any other interest of whatsoever nature of any one over the same. If any persons or institutions claim to have any charge, encumbrance, right, interest or entitlement of whatsoever nature over said property or any part thereof, they should make known the same in writing together with evidences thereof to the undersigned at his office at 305/9, Neelkanth, 98, Marine Drive, Mumbai 400 002, and also email on anil.harish@dniharish.com within 15 days from the date of publication of this notice, failing which the transaction shall be completed without reference to any such claim, right, interest, charge, encumbrance or any other right or entitlement of whatever nature of any one.

DESCRIPTION OF THE PROPERTY

10 shares of Rs.50/- each bearing distinctive numbers 1 to 10 under two Share Certificates No. 1 and 2 dated 4th August 2013 issued by the Krsna Co-operative Society Limited and Flat No. 101/102 admeasuring 745.42 & 655.12 sq. ft. (carpet area) on the first floor together with one open car parking space No.16 and one still car parking space No.17 in the compound of the building named and known as "Krsna" situated at Sub Plot No.29 of Plot No.69, Block N, 17th Road, Santacruz (W), Mumbai 400 054 bearing Cadastral Survey No. G/397/16 of Village Bandra, Taluka Andheri, Mumbai.

For D. M. Harish & Co.
Advocates
Date : 18/2/2025 (ANIL HARISH)

IDFC FIRST Bank Limited
(erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFC Bank Limited)
CIN : L65110TN2014PLC09792
Registered Office: KRM Towers, 8th Floor, Harrington Road, Chetpet, Chennai-600031. TEL: +91 44 4564 4000 | FAX: +91 44 4564 4022.

APPENDIX IV (Rule 8(1))
POSESSION NOTICE (For Immoveable property)

Whereas the undersigned being the Authorized Officer of the **IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFC Bank Limited)** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 17.03.2023 calling upon the borrower, co-borrowers and guarantors 1. **ATMARAM SONAJI PATHARKAR, 2. SUNITA ATMARAM PATHARKAR**, to repay the amount mentioned in the notice being **Rs.4,84,202.45/- (Rupees Four Lac Eighty Four Thousand Two Hundred Two and Forty Five Paise Only)** as on 13.10.2023 within 60 days from the date of receipt of the said Demand notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken **Physical Possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this **11th day of FEB 2025**.

The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **THE IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFC Bank Limited)** for an amount of **Rs. 4,84,202.45/- (Rupees Four Lac Eighty Four Thousand Two Hundred Two and Forty Five Paise Only)** and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immoveable Properties

All That Piece And Parcel Of The House Property Bearing G.P. House No. 670 (new), 520 (old), Measuring 40*17, Total 73.168 Sq. Mtrs., Situated At Takarnan, Tq.: Majalgaon, District: Beed, Maharashtra-431129, And Bounded As: East : Road, West : Road, North : Sahan Jada, South : Vacchalabai

Sd/-
Authorised Officer
IDFC First Bank Limited
(erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFC Bank Limited)

Date : 11-02-2025
Place : MAHARASHTRA
Loan Account No : 72594169

THE BOMBAY CITY CIVIL COURT AT GOREGAON BORIVALI DIVISION DINDOSHI GOREGAON COMMERCIAL SUIT NO. 39 OF 2024

ICICI Bank Limited Through its authorized representative, Swara Hirkar, Age 31 years, A banking company incorporated and registered under the provisions of the Companies Act, 1956, and the Banking Regulation Act, 1946, Having its registered office at ICICI Bank Limited Near Chokli Circle, Old Pandra Road, Vadodra - 390007 Having corporate office at ICICI Bank Ltd. Level 5, 74, Techno Park, Opposite Seepz Gate No. 2, Seepz MIDC Andheri (East), Mumbai - 400093 ...**PLAINTIFF** Versus FARHAAT MIRZA 301, Bismillah Apartment, Sector 12 E, Kaporkhatrie Near Patel Mumbai - 400079 ...**DEFENDANT**

Alternative Address: Mind Space Sez Building No. 10, Thane Belapur Road, Thane - DEFENDANT

TAKE NOTICE that, this Hon'ble Court will be moved before Her Honour Judge Smt S M Takalikar presiding in Court No.03 on 08-05-2025 at 11.00 a.m. in the forenoon by the above named Plaintiff for following reliefs:-
THE PLAINTIFF THEREFORE PRAYS:-
a. The Defendant be ordered and decreed to pay the plaintiff Bank a sum of Rs. 4,21,333.00/- (Rupees Four Lac Twenty one Thousand Three Hundred Thirty Three only) under the credit facility Application Form and Most hereto with normal interest @10.75% per annum with monthly rests from the date of filing the suit till payment and/or realization; Important Terms and Conditions dated 28th Feb., 2020 (Exhibit "C" & "E" hereto) as per the Statement of Account as on 23th Sep., 2022 being Exhibit "H" and the Particular of Claim being Exhibit "J"
(b) costs of this Suit;
Dated this 07th day of February, 2025.
For Registrar
City Civil Court, Dindoshi

यूनियन बँक
अभियंता
Union Bank of India

STRESSED ASSET MANAGEMENT BRANCH-MUMBAI,
Ground Floor, 104, Bharat House, M. S. Marg, Fort, Mumbai-400 001.
E-Mail: sammumbai@unionbankofindia.com

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY / IES

E-Auction Sale Notice For Sale Of Immoveable / Movable Assets Under The Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 Read With Proviso To Rule 8 (6) / Rule 9(1) / Rule 6 (2) Of The Security Interest (Enforcement) Rule, 2002

NOTICE is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immoveable/movable properties mortgaged / charged / hypothecated to the Secured Creditor, the possession of which has been taken by the **Authorized Officer of Union Bank of India (Secured Creditor)**, will be sold on **"As is where is", "As is what is" and "Whatever there is" on 27.03.2025** from **12:00 p. m. to 05:00 p. m.**, for recovery of respective amount, due to Union Bank of India (Secured Creditor) from the respective Borrower(s) & Guarantor(s) as mentioned below. The Reserve Price and the Earnest Money Deposit are also mentioned hereunder.

DATE & TIME OF AUCTION : 27.03.2025, FROM 12:00 P. M. TO 05:00 P. M

Name of the Borrower, Co-Appllicant & Guarantor :- 1. M/s. B L A Power Private Limited 2. M/s. B L A Power Holding Private Limited 3. Mr. Anup Agarwala

Amount Due : ₹ 124,33,71,535.09 as per demand noticed dated 29.06.2024 with further interest, cost & expenses

Property No. 1 :- ALL THAT Office being No. 504 on the Fifth Floor, measuring about 2608 Sq. Ft. super built up area together with two Car Parking Spaces being Nos. 53 & 54 in the Upper Basement in the G + 4 storied building (except entire 4th Floor) situated in the building known as "DIAMOND PRESTIGE" built and constructed at or upon the Plot of land measuring about 2 Bighas 13 Cotahs 13 Chittacks 37 Sq. Ft. be the same a little more or less lying and situate at Municipal Premises No. 41A, Acharya Jagadish Chandra Bose Road, P. S. Park Street, Kolkata-700 017, Ward No. 61, within the Local limits of Kolkata Municipal Corporation in the name of Mr. Anup Agarwala. **Boundaries:-** North : By filled up sewerer ditch of Kolkata Municipal Corporation beyond which is Lower Circular Road Baptist Chappel at Premises Nos. 42 & 43, A. J. C. Bose Road; South : Partly by Elliot Road and partly Premises No. 95A, Elliot Road; East : By A. J. C. Bose Road; West : Partly by Premises No. 95A, Elliot Road and partly by the said filled up sewerer ditch. **(Under Symbolic Possession)**

Encumbrances, if any known to the Bank : NIL
Reserve Price : ₹ 4,20,00,000/- Earnest money to be deposited : 10% of the Reserve Price • Date of Sale Notice : 15.02.2025

For Further Details Contact : (During Office Hours) :- File Handling Officer : Mr. Milind Dhanorkar at Mob. No. 8550997794 & Authorized Officer : Mr. Aman Agarwal at Mob. No. 9833913331.

Name of The Borrower, Co-Appllicant & Guarantor :- 1. M/s. Britec Corbalt International Ltd. 2. Mr. Bhadrash Vasantraoi Mehta, 3. Mr. Parth Bhadrash Mehta 4. M/s. Pratibha Hotels Pvt. Ltd., 5. Mrs. Heena Bhadrash Mehta

Amount Due : ₹ 166,38,16,040.31 (Rs. One Hundred Sixty Six Crores Thirty-Eight Lacs Sixteen Thousand Forty and Thirty One Paise Only) as per demand notice dated 25.07.2024 with further interest, cost & expenses.

Property No. 2 :- Immoveable property i. e. Shop Nos. 11 & 12 having area adm. Sq. Ft. 520-00 situated on Ground Floor & 8 Rooms and Conference hall situated on Second Floor, 8 Rooms situated on Third Floor, 8 Rooms situated on Fourth Floor, 8 Rooms situated on Fifth Floor, 8 rooms situated on Sixth Floor having area adm. Sq. Ft. 14177-00, Sq. Mts. 1317-09 of the building known as "HOTEL ADITYA" - Part of Lakhani Commercial Complex situated on the land of City Survey Ward No. 1, City Survey Ward Nos. 2905 to 2922 in the area known as Bhupendra Road, Opp. Rajshri Cinema, Rajkot city in the state of Gujarat in the name of M/s. Pratibha Hotels Private Limited. **Boundaries of Shop Nos. 11 & 12** - North : Property of Chaitanya Shopping Centre; South : Entry of both Shops & Common Passage; East : Stair of this Building & West : Shop No. 13. **Boundaries of Second to Sixth Floor** - North : Common Passage, Lift & Stair, Chaitanya Shopping Centre; South : Bhupendra Road; East : Other's Property & West : Tenanted Property & Public Road. **(Under Symbolic Possession)**

Encumbrances, if any known to the Bank : NIL
Reserve Price : ₹ 4,21,50,000/- Earnest money to be deposited : 10% of the Reserve Price • Date of Sale Notice : 15.02.2025

Property No. 3 :- Immoveable property i. e. Shop Nos. 11/A, 11/B, 12/A, 12/B, 13/A, 13/B, 14, 15, 16, 17 & 18 having area adm. Sq. Ft. 1949-40, Sq. Mts. 181-11 situated on the lower level floor and Shop Nos. 4 to 7-B, 8-A, 8-B, 9-A and Shop Nos. 2-A, 2-B, 3-A & 3-B North facing Shops attached to Hotel Aditya Building with Mezz. R. C. C. (slab used as office and coffee shop) having super built-up area adm. Sq. Ft. 1821-90, Sq. Mts. 169-26 situated on the upper level floor, aggregate area of upper & lower level shops adm. Sq. Ft. 3770-50, Sq. Mts. 350-37 of the building known as "CHAITANYA SHOPPING CENTRE" situated on the land of City Survey Ward No. 1, City Survey Ward Nos. 2900 to 2904, 2989, 2923, 1373 paikee in the area known as Bhupendra Road, Rajkot city in the state of Gujarat in the name of M/s. Pratibha Hotels Private Limited. **Boundaries of Shop Nos. 11/A, 11/B, 12/A, 12/B, 13/A & 13/B** - North : Other's Property; South : Chaitanya Shopping Centre's Open Chowk; East : Chaitanya Shopping Centre's upper level Stair & West : Open Margin and Sangarva Chowk -Rajshri Cinema Road. **Boundaries of Shop Nos. 14, 15, 16 & 17** - North : Other's Property; South : Hotel Aditya; East : Other's Property & West : Chaitanya Shopping Centre's Open Chowk. **Boundaries of Shop No. 18** - North : Chaitanya Shopping Centre Open Chowk; South : Hotel Aditya; East : Chaitanya Shopping Centre's Open Space & West : Chaitanya Shopping Centre's Remp Part. **Boundaries of Shop Nos. 4 to 7** - North : Stair, South : Toilet; East : Other's Property & West : Common Passage. **Boundaries of Shop Nos. 8-A, 8-B, 9-A** - North : Other's Property; South : Common Passage; East : Common Passage & West : Shop No. 9-B. **Boundaries of Shop Nos. 2-A, 2-B, 3-A & 3-B attached to Hotel Aditya Building** - North : Common Passage; South : Hotel Aditya Building; East : Shop No. 4 & West Shop No. 1-B. **(Under Symbolic Possession)**

Encumbrances, if any known to the Bank : NIL
Reserve Price : ₹ 2,48,00,000/- Earnest money to be deposited : 10% of the Reserve Price • Date of Sale Notice : 15.02.2025

For Further Details Contact : (During Office Hours) :- File Handling Officer & Authorized Officer - Mr. Dhurandhar Ram - 7800003631

DATE & TIME OF E-AUCTION FOR PROPERTY / IES
27.03.2025 AT 12.00 P. M. TO 05.00 P. M.

For detailed terms and condition of the sale, please refer to the link provided in <https://www.unionbankofindia.co.in> & <https://baanknet.com>

The Online E-Auction will be held through <https://baanknet.com> on the date and time mentioned above with unlimited extension of 10 minutes.

Sd/-
Authorised Officer, Union Bank of India
Place : Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that 1) Abbas Mohammedbhai Chhatrivaala, 2) Kaizar Mohammedbhai Chhatrivaala, 3) Fizza Esmail Kothari, 4) Razia Fakhruddin Kothari and 5) Aliasagar Fakhruddin Kothari have agreed to sell, transfer, convey and assign to my clients the said Property more particularly described in the Schedule hereunder written with clear and marketable title. All persons/entities having any right, title, claim, benefit demand or interest in respect of the said Property or any part thereof by way of term-sheet, mou, letter of allotment, reservation, sale, exchange, let, lease, tenancy, occupancy, license, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, easement, trust, possession, family arrangement/settlement, Decree or Order of any Court of Law, contracts/agreements, writings, development rights, partnership or otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known in writing along with documentary evidence to the undersigned at her office at 11, May Queen, 33rd Road, Bandra, Mumbai - 400050 and email address at nidhisalian@gmail.com within 14 (Fourteen) days from the date of the publication of this public notice, failing which the claim/s, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and the sale shall be completed without any further reference.

THE SCHEDULE REFERRED TO HEREINABOVE
(Description of the said Property)

All that piece or parcel of land of the pension and tax (redeemed) tenure admeasuring 69.40 square meters or thereabout equivalent to approximately 83 square yards bearing Cadastral Survey No. 924 of Fort Division in the Registration District and Sub-District of Mumbai City situated at 39, Jijibhai Dadabhai Lane, Fort Mumbai - 400001 and assessed in the books of Assessor and Collector of Municipal Rates and Taxes under "A" Ward No. 2529/39 and bounded as under:

On or towards the North : by Jijibhai Dadabhai Lane
On or towards the South : by sweeper's passage
On or towards the East : by Property bearing CS No. 923
On or towards the West : by Property bearing CS No. 925 together with building known as K.C. Manor and also known as Bengaliwala Building totally admeasuring 422.472 square meters built up area and comprising of ground plus six upper floors standing thereon which is fully occupied by 8 tenants/occupants. Dated this 17th day of February 2025.

Sd/-
Adv. Nidhi Salian

PUBLIC NOTICE

This notice is issued to officially inform the public that my clients, Mr. Yaqoob Khan and Mrs. Gulshan Yaqoob Khan, residing at Row House No. 4, Rashmi Utsav Phase - 2, Near Jai Park School, Nityanand Nagar, Thane- 401107 (Maharashtra), along with their son, Mr. Mohd. Moosa Khan, have severed all personal and legal relations with their biological daughter, Miss Muskan Khan (Aadhar No. 7116 4387 943 & PAN Number EKPK4555A). As a result of their decision, they have completely discontinued, debunked, and disintegrated her from all their movable and immovable properties. It is to be emphasized that Miss Muskan Khan has no legal claim or entitlement to any property, assets, or possessions owned by my clients, whether directly or indirectly. This applies to all property currently owned by them, as well as any that they may acquire in the future.

Furthermore, my clients have not granted any form of authority or permission to Miss Muskan Khan to act on their behalf in any capacity or to make decisions concerning their personal or financial affairs. They have not signed, executed, or entered into any agreements, deeds, documents, or contracts in favor of their daughter, Miss Muskan Khan, in relation to any of their properties or interests.

In light of the above, the public is hereby informed that any transactions or dealings with Miss Muskan Khan based on any document or authorization purportedly originating from my clients will not be considered valid, and my clients will not be held accountable for such actions. Any individual or entity that chooses to lend money, extend credit, or engage in any form of financial transaction with Miss Muskan Khan shall do so entirely at their own risk and discretion, with full responsibility for any consequences arising therefrom. My clients and their properties shall bear no liability for any debts or obligations incurred by Miss Muskan Khan under such circumstances.

Sd/-
Mr. IMRAN SIDDIQUI
Advocate For Mr. Yaqoob Khan,
Mrs. Gulshan Yaqoob Khan & Mr. Mohd. Moosa Khan
55/349, Sanket CHS, M.H.B Colony,
Dindoshi Nagar, Malad (E),
Mumbai- 400097
Mobile: 9967861660
Place: Mumbai Date : 18/02/2025

Saraswat Bank
Saraswat Co-operative Bank Ltd.
Recovery Dept. :74-C, Samadhan Building, 2nd Floor, Senapati Bapat Marg (Tulsi Pipe Road), Dadar (W), Mumbai-400028.
Phone No : +91 8657043713/14/15

E-AUCTION SALE NOTICE
(Auction Sale/bidding would be conducted only through website <https://eauction.auctiontiger.net>)

SALE NOTICE FOR SALE OF MOVABLE ASSETS I.E. SALE OF VEHICLE DETAILS MENTIONED BELOW

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrowers and Guarantors that the below described Movable assets i. e. Hypothecated vehicles to Saraswat Bank, the physical possession of which has been taken by the Authorized Officer of the bank will be sold on **"AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS"** and **"WITHOUT RECOURSE"** as specified hereunder :

Sr. No.	Name of Borrower, Co-Borrower, Guarantor/ Hypothecator, Legal Heir (If applicable)	Description of Vehicle	I. Reserve Price II. EMD III. Bid Increment Amount	Date/Time of Inspection	Last date / time for EMD & KYC submission	Date / Time of E-Auction
1	Borrower : Mr.Sagar Bhosale	Hypothecated Vehicle – Honda City V CVT (2022) [MH47BB7368] (RC Not Available)	Rs.09.32 Lac Rs.0.93 Lac Rs.0.10 Lac	24.02.2025 2.00 p.m. to 4.00 P.M	25.02.2025 upto 4.00 p.m.	28.02.2025 2.00 p.m. to 4.00 p.m.

For details of inspection venue (Kalwa) please contact to Tel. No. 8657043713/14.

*The successful bidder shall have to deposit 25% of the final bid amount not later than next working day. The auction will be conducted through the Bank's approved service provider M/s e-Procurement Technologies limited (Auction Tiger). Bid form, Terms & Conditions of the said Sale/Auction, and procedure of submission of Bid/offer, are available from their website at <https://eauction.auctiontiger.net>.
The authorized officer can cancel the said auction at any point of time, without assigning the reason for the same.

SALE NOTICE TO BORROWERS / GUARANTORS

The borrowers / guarantors are hereby notified that they are entitled to redeem the securities by paying the outstanding dues /costs/charges and expenses at any time before the sale is conducted, failing which the vehicle will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.

Sd/-
AUTHORISED SIGNATORY
Saraswat Co-op. Bank Ltd.

Date : 18.02.2025
Place : Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the undersigned, being the Authorized Officer of the **PARNAX LAB LIMITED** (the "Company"), pursuant to Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (referred to as "Rules"), Secretarial Standards-2 (SS-2), Regulation 44 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("SEBI Listing Regulations") and read with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and 09/2023 dated September 25, 2023, and other relevant circulars and notifications issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "the MCA Circulars"), and other applicable laws and regulations (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force) that the special businesses as set out below is proposed for seeking approval of the Members by way of an Ordinary Resolution and Special Resolutions through the process of Postal Ballot, by electronic means only.

Description of the Special Resolution

To approve the appointment of Mr. Vijay Kumar Ayare (DIN: 06383445) as Non-Executive Independent Director of the Company, for a term of 5 (five) consecutive years.

Description of the Ordinary Resolution

Ratification of Change of Designation of Mr. Mihir P. Shah, as a Managing Director and CEO, from Director and CEO of the Company, approved in the Board Meeting held on 14th November, 2024.

In compliance with the provisions of Sections 108, 110 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rules 22 and 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with various Circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI), the Company has provided Remote e-Voting facility only, to its Members to enable them to cast their votes electronically. For this purpose, the Company has engaged the services of Link Intime Private Limited ("RTA"), as the agency to provide a Remote E-voting facility.

The copy of the Postal Ballot Notice is also available on the Company website at www.naxparlab.com and the website of BSE Limited at www.bseindia.com, respectively on the website of the Company's Registrar and Transfer Agents, Link Intime India Private Limited, at <https://instavote.linkintime.co.in>.

The instructions for Remote e-Voting are appended to the Postal Ballot Notice.

The remote e-voting period commences on, Thursday, 20th February, 2025, at 9.00 a.m. (IST) and ends on Friday, 21st March, 2025, at 5.00 p.m. (IST). Thereafter remote e-voting module shall be disabled by LIPL for voting.

The Voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up share capital as on **Friday, 14th February, 2025 (cut-off date)**. Any person, who is a member of the Company as on the cut-off date is eligible to cast a vote on all the resolutions outlined in the Notice of Postal Ballot using remote e-voting.

Please note that there will be no dispatch of physical copies of Notices or postal ballot forms to the Members of the Company and no physical ballot forms will be accepted. Members are requested to carefully read the instructions in this Postal Ballot Notice and record their assent (FOR) or dissent (AGAINST) only through the Remote e-voting process not later than 17:00 hours IST Friday, February 14, 2025, in order to be eligible for being considered, failing which it will be strictly considered that no vote has been received from the Member.

In case the members who have not yet registered their E-Mail ID are requested to get their E-Mail ID registered, with the Company/RTA/Depositories, the following instructions to be followed:

- Kindly login to the website of our RTA, Link Intime India Private Limited, www.linkintime.co.in under investor services> email detail Registration- fill in details, upload the required documents and submit the same.
- In case the shares are held in Demat mode:
The Shareholders may please contact the Depositories Participants ("DP") and register their email addresses in the Demat Account as per the process followed and advised by the DP

In case the shareholders have any queries or issues regarding e-voting, you may refer to the **Frequently Asked Questions ("FAQs")** and Instavote e-voting manual available at <https://instavote.linkintime.co.in>. Under the help section or write an email to enotices@linkintime.co.in or call us : - Tel. 022-49186000.

Mr. Hemant Shetty, Practicing Company Secretary (FCS: 2827 & COP No. 1483), has been appointed as Scrutinizer for conducting the Postal Ballot through Remote e-Voting process, in a fair and transparent manner.

The results of the voting conducted through Postal Ballot (through the Remote e-Voting process) along with the Scrutinizer's Report will be announced by the Chairman or person authorized by the Chairman, on or before Sunday, March 23, 2025. The results will also be displayed on the website of the Company, www.naxparlab.com and the website of BSE Limited at www.bseindia.com, respectively on the website of the Company's Registrar and Transfer Agents, Link Intime India Private Limited, at <https://instavote.linkintime.co.in>.

By Order of the Board of Directors of PARNAX LAB LIMITED
Sd/-
Preet Kukreja
Company Secretary

Place: Mumbai
Date: 18/02/2025

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

Public Health Department
e-Tender Notice

Tender Document No	2025_MCGM_1151185
Name of Organization	Brihanmumbai Municipal Corporation
Subject	SITC of Desktop PC , Peripherals and allied IT equipments required for Smt M T Agarwal Hospital Mulund west.
Tender fees	Rs. 1320+ GST @18% (9% COST + 9% SGST).
Cost of e-Tender (Estimated Cost)	Item Rate . The price quoted shall be exclusive of GST
Bid Security Deposit/ EMD	Rs. 10,100=00
Date of issue and sale offender	Dt. 17.02.2025 from 16:00Hrs
Last date & time for sale off tender & Receipt of Bid Security Deposit	Dt. 27.02.2025 up to 12:00Hrs
Submission of Packet A, B & Packet C (Online)	Dt. 27.02.2025 up to 16:00Hrs
Pre Bid Meeting at 1:00 Hrs in conference room of Ch.Eng. (-)
Opening of Packet A	Dt. 28.02.2025 after 16:01 Hrs
Opening of Packet B	Dt. 28.02.2025 after 16:02 Hrs.
Opening of Packet C with receipt of Tender fees	Dt. 05.03.2025 after 15:01 Hrs.
Address for communication	Office of the: Chief Medical Officer Smt. M.T.Agarwal municipal general Mulund (West) Mumbai -400080 Tel : 022-25605729/022-25605730
Venue for opening of bid	On line in C.M.O's office.

This tender document is not transferable.

The MCGM reserves the rights to accept any of the application or reject any or all the application received for above subject without assigning any reason thereof.

Sd/-
Chief Medical Officer
Smt. M.T. Agarwal municipal
General Mulund (West)
PRO/2565/AD/2024-25

Fever? Act now, see your doctor for correct & complete treatment

PARNAX LAB LIMITED
REGD. OFFICE: Gala No. 114, Bldg. No. 08,
Jogani Industrial Complex, Chunabhatti, Mumbai-400022.
CIN: L36912MH1982PLC027925
Tel No. 022-68252525 Fax. 022-24057708
Web site: www.naxparlab.com Email ID: compliance@naxparlab.com

Notice of Postal Ballot is hereby given to the Members of PARNAX LAB LIMITED ("the Company"), pursuant to Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (referred to as "Rules"), Secretarial Standards-2 (SS-2), Regulation 44 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("SEBI Listing Regulations") and read with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and 09/2023 dated September 25, 2023, and other relevant circulars and notifications issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "the MCA Circulars"), and other applicable laws and regulations (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force) that the special businesses as set out below is proposed for seeking approval of the Members by way of an Ordinary Resolution and Special Resolutions through the process of Postal Ballot, by electronic means only.

Description of the Special Resolution

To approve the appointment of Mr. Vijay Kumar Ayare (DIN: 06383445) as Non-Executive Independent Director of the Company, for a term of 5 (five) consecutive years.

Description of the Ordinary Resolution

Ratification of Change of Designation of Mr. Mihir P. Shah, as a Managing Director and CEO, from Director and CEO of the Company, approved in the Board Meeting held on 14th November, 2024.

